

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत
हागणदारी मुक्त होणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य
संस्थाना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत सुधारित
सूचना.

**महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ- २०१६ /प्र.क्र.२३/नवि-३४,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

४ था मजला, मंत्रालय, मुंबई

दिनांक:- ३० जानेवारी, २०१७

वाचा :

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१५/प्र.क्र.२३/नवि-३४, दि. १५ मे, २०१५.
२. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्र.स्वमअ-२०१५/सं.क्र.१५४९/नवि-३४, दि. २९ ऑक्टोबर, २०१५
३. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.२३/नवि-३४, दिनांक २८ मार्च, २०१६.
४. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.५६/नवि-३४, दिनांक ३१ मार्च, २०१६.
५. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्र.स्वमअ-२०१६/प्र.क्र.५६/नवि-३४, दिनांक ३० ऑगस्ट, २०१६.
६. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्र.स्वमअ-२०१६/प्र.क्र.५६/नवि-३४, दिनांक १६ जानेवारी, २०१७.

प्रस्तावना :

केंद्र शासनाच्या " स्वच्छ भारत अभियान (नागरी)" च्या धर्तीवर संदर्भीय क्र. १ च्या दिनांक १५ मे, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरातील उघडयावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सामुदायिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन, शहरे "हागणदारी मुक्त" करणे व घनकचरा व्यवस्थापनातर्गत "स्वच्छ" करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे.

२. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या अंमलबजावणीस गती यावी व हागणदारी मुक्त झालेल्या तसेच स्वच्छ झालेल्या शहरांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून, राज्यातील हागणदारी मुक्त झालेल्या व स्वच्छ झालेल्या शहरांना प्रोत्साहन अनुदान देण्यास संदर्भाधीन क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील हागणदारी मुक्त झालेल्या ८६ शहरांना सदर प्रोत्साहन अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ३०% अनुदान संदर्भीय क्र. ४, ५ व ६ च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आले आहे.

३. संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ (अ) मध्ये हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांना किती अनुदान देण्यात येईल व ते अनुदान कोणत्या निकषांच्या पूर्ततेनंतर देण्यात येईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी हागणदारी मुक्त झाल्यानंतर, सदर दर्जा शाश्वतरित्या टिकवून ठेवण्यासाठी तसेच, ODF+ आणि ODF++ दर्जा मिळविण्यासाठी, संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी विहित केलेल्या सूचनांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

दिनांक २८ मार्च, २०१६ च्या शासन निर्णयातील सध्याच्या परिच्छेद १ (अ) (२) च्या ऐवजी पुढील प्रमाणे वाचण्यात यावे.

“(२) सदर प्रोत्साहन अनुदान संबंधित नगरपरिषदेस/नगरपंचायतीस तीन हप्त्यामध्ये अनुज्ञेय असेल. प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेपैकी-”

- ३०% रकमेचा पहिला हप्ता राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी होऊन ते शहर हागणदारी मुक्त झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनुज्ञेय होईल.

- त्यानंतर सहा महिन्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्त समिती/संस्थेमार्फत द्वितीय तपासणी करण्यात येईल. या द्वितीय तपासणीनंतर संबंधित शहराने हागणदारी मुक्तीचा दर्जा टिकविल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेपैकी ३०% रकमेचा दुसरा हप्ता संबंधित नगरपरिषद/ नगरपंचायतीस अनुज्ञेय होईल.
- तसेच, द्वितीय तपासणीनंतर पुढील सहा महिन्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्त समिती/संस्थेमार्फत अथवा राज्यस्तरीय समितीमार्फत तिसरी तपासणी करण्यात येईल. या तृतीय तपासणीमध्ये संबंधित शहराने हागणदारी मुक्तीचा दर्जा शाश्वतरित्या टिकविल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेपैकी ४०% रकमेचा तिसरा व अंतिम हप्ता अनुज्ञेय होईल.

२. उपरोक्त सुधारणेव्यतिरिक्त संदर्भ क्र. ३ येथे नमूद शासन निर्णयातील नगरपरिषद/नगरपंचायतीना प्रोत्साहन अनुदान देण्यासंदर्भातील व प्रोत्साहन अनुदानाच्या विनियोगा संदर्भातील तसेच, इतर तरतूदीबाबतच्या सूचना मूळ स्वरूपात अंमलात राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०१३०१५२६३३०८२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(सुधाकर झा.बोबडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) नगराध्यक्ष, नगरपरिषदा/ नगरपंचायती (सर्व).
- ४) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (नवि-२) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) विभागीय आयुक्त (सर्व).
- ७) आयुक्त, तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
- ८) जिल्हाधिकारी (सर्व).
- ९) आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
- १०) सह सचिव (अर्थसंकल्प) नगर विकास विभाग, मुंबई.
- ११) महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मुंबई.
- १३) उप संचालक, नगरपालिका शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व).
- १४) जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व).
- १५) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व).
- १६) निवडनस्ती, नवि-३४, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.